

We create chemistry

BASF India Limited, Mumbai - 400 051, India

14th February, 2024

The Market Operations Department BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai 400 001.

Name of the Company : BASF India Limited

Security Code No. : 500042

Dear Sir/Madam,

Sub: Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

We refer to our intimation dated 12th February, 2024 informing about the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine-months period ended 31st December, 2023 along with signed Limited Review Report.

In this connection and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in Business Standard (in English) and Mumbai Lakshdeep (in Marathi) on 14th February, 2024

Thanking you,

Yours faithfully, For BASF India Limited

Manohar Kamath
Director- Legal, General Counsel (India) &
Company Secretary

cc: The Assistant Manager – Listing
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Plot No.C/1, G Block
Bandra– Kurla Complex
Bandra (East), Mumbai – 400 051

Registered Office BASF India Limited

The Capital, 'A' Wing, 1204-C, 12th Floor, Plot No. C-70, 'G' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, India

Tel +91 22 6278 5600

CIN - L33112MH1943FLC003972

www.basf.com/in



NICCO PARKS & RESORTS LIMITED

CIN: L92419WB1989PLC046487

Registered Office: "JHEEL MEEL", Sector IV, Salt Lake City, Kolkata-700 106 E-mail: niccopark@niccoparks.com, Website: www.niccoparks.com



DRAFT STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 202

						(Rs. in Lakhs		
			STANDALONE			CONSOLIDATE	ONSOLIDATED		
	PARTICULARS	Quarter ended 31.12.2023	Nine months ended 31.12.2023	Quarter ended 31.12.2022	Quarter ended 31.12.2023	Nine months ended 31.12.2023	Quarter ended 31.12.2022		
	(Refer notes below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
1	Total Income from Operations (Net)	1755.79	6101.14	1876.39	1755.79	6101.14	1876.39		
2	Net Profit (+) / Loss(-) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	480.73	2395.27	687.64	583.51	2724.42	790.73		
3	Net Profit (+) / Loss(-) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	480.73	2395.27	687.64	583.51	2724.42	790.73		
4	Net Profit (+) / Loss(-) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	341.36	1727.74	558.78	420.62	1981.58	528.00		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	300.77	1609.61	572.85	463.20	2074.38	556.13		
6	Equity Share Capital (Face Value: Re.1 /- per share)	468.00	468.00	468.00	468.00	468.00	468.00		
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	5578.73 As at 31.03.2023	5578.73 As at 31.03.2023	4027.12 As at 31.03.2022	7045.32 As at 31.03.2023	7045.32 As at 31.03.2023	5231.32 As at 31.03.2022		
8	Earnings Per Share for the period (Face Value: Re.1 /- per share) - Basic and Diluted (not annualised)	0.73	3.69	1.19	0.90	4.23	1.13		

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.cse-india.com) and on the Company's website (www.niccoparks.com).
- The above Unaudited financial results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023 were reviewed by the Audit Committee and thereafter, approved by the Board of Directors and was taken on record at their meeting held on 13th February, 2024. The Statutory Auditors have carried out a limited review on the above unaudited financial results for the Quarter and Nine months ended 31st December.2023
- 3 (i) The park operation, F & B and others recreational facilities are subject to seasonal variation
- (ii) Consultancy, contracts and sale of components for rides is also subject to variation depending upon the number of contracts
- An Interim Dividend @20% (20 paise on face value of Re.1) for the financial year 2023-24 has been approved by the Board of Directors at its aforesaid Meeting. This is in addition to the interim dividend @ 50% (Fifty paise per share) and 30% (Thirty paise per share) already approved respectively on 14.08.2023 and 09.11.2023 and paid thereafter pertaining to financial year 2023-2024.
- 5 As per the Joint Sector Agreement ("JSA") dated 23.02.1990 executed between The National Insulated Cable Company of India Limited (now known as Nicco Corporation Limited) (NCL under liquidation), West Bengal Tourism Development Corporation Limited (WBTDC) and West Bengal Industrial Development Corporation Limited (WBIDC), the Company's land on which Amusement Park and F&B & other recreational operations are being carried out was made available to the Company for a period of 33 years with renewal clause for two more terms. Pursuant to liquidation proceedings against NCL, shares of the Company held by them has been transferred and thereby, the JSA as specified therein has become infructuous and inoperative. Moreover, the first tenure of the lease of 33 years vide agreement dated 05.07.1991 between Governor of the State of West Bengal and the Company expired on 28.02.2023. Necessary application for the renewal of lease agreement has been made with Department of Tourism, Government of West Bengal vide letter dated 11.10.2022, which is pending to be executed as on this date. As stated by the management, the application for renewal is under active consideration and tenure of lease is expected to be extended. Pending this, operations and related arrangements have been considered as ongoing as per the terms and conditions provided in the above agreement and unaudited financial results has been continued to be compiled on Going Concern Basis.
- Previous Period's figures have been re-arranged / re-grouped wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors

Place: Kolkata Date: 13th February, 2024

RAJESH RAISINGHANI **MANAGING DIRECTOR & CEO** (DIN: 07137479)

BASF India Limited

Regd. Office: The Capital, 'A' Wing, 1204-C, 12th Floor, Plot No. C-70, 'G' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, India Tel: 022-62785600.

O - BASF

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND **NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023**

Rs. in millio								
Particulars	3 months ended 31/12/2023	Preceding 3 months ended 30/09/2023	Corresponding 3 months ended in the previous year 31/12/2022	Year to date figures for current period ended 31/12/2023	Year to date figures for previous period ended 31/12/2022	Previous year ended 31/03/2023		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total income from operations	33,527.7	37,225.8	29,100.8	104,585.9	103,931.6	136,822.1		
Net Profit/ (Loss) for the period (before tax,								
before exceptional items)	1,874.0	2,002.7	180.6	5,395.4	4,311.7	5,280.9		
Exceptional items	-	-	-	-	-	153.1		
Net Profit for the period (before tax, after								
exceptional items)	1,874.0	2,002.7	180.6	5,395.4	4,311.7	5,434.0		
Net Profit for the period (after tax, after								
exceptional items)	1,400.6	1,491.0	106.4	4,018.4	3,205.0	4,028.9		
Total Comprehensive Income for the period								
(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
and Other Comprehensive Income (after tax))	1,407.1	1,505.7	122.5	4,029.9	3,157.9	3,901.6		
Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	432.9	432.9	432.9	432.9	432.9	432.9		
Reserves (excluding Revaluation Reserves) as								
shown in the Balance Sheet of previous year	-	-	-	-	-	26,578.9		
Earnings Per Share (EPS):								
Basic and diluted EPS after exceptional items (not								
annualised) (Face value of Rs 10/- each)	32.3	34.5	2.5	92.8	74.0	93.1		
Basic and diluted EPS before exceptional items								
(not annualised) (Face value of Rs 10/- each)	32.3	34.5	2.5	92.8	74.0	90.5		

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023				
		Rs. in million		
Particulars	3 months ended 31/12/2023	Year to date figures for current period ended 31/12/2023		
	(Unaudited)	(Unaudited)		
Total income from operations	33,527.7	104,585.9		
Net Profit/ (Loss) for the period (before tax, before exceptional items)	1,874.0	5,395.4		
Exceptional items	-	-		
Net Profit for the period (before tax, after exceptional items)	1,874.0	5,395.4		
Net Profit for the period (after tax, after exceptional items)	1,400.6	4,018.4		
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the				
period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,407.1	4,029.9		
Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	432.9	432.9		
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Balance Sheet				
of previous year	-	-		
Earnings Per Share (EPS):				
Basic and diluted EPS after exceptional items for the period, for the year to				
date and for the previous year (not annualised) (Face value of Rs 10/- each)	32.3	92.8		
Basic and diluted EPS before exceptional items for the period, for the year to				
date and for the previous year (not annualised) (Face value of Rs 10/- each)	32.3	92.8		
Notes:				

- The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange websites viz., www.bseindia.com and www.nseindia.com and the Investor Relations section of the Company's website at www.basf.com/in.
- The above consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 for BASF India Limited ('the Holding Company') and its subsidiary (together referred to as 'Group') have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on February 12, 2024. The above results have been subjected to limited review by the statutory
- The Holding Company is required to prepare its consolidated financial results from the quarter and nine months ended December 31, 2023 and the corresponding figures for the quarter and nine months ended December 31, 2022 and year ended March 31, 2023 are not required to be furnished in the above consolidated financial results

CIN No.: L33112MH1943FLC003972 **Alexander Gerding Managing Director** **NORTHERN ARC CAPITAL LIMITED**

CIN: U65910TN1989PLC017021

Regd. Office: IITM Research Park, Phase I, 10th Floor, Kanagam Village, Taramani, Chennai - 600 113

g ,	g		
Statement of unaudited standalone financial results fo	r the quarter ended December 31, 2023 and year to da	te from April 1, 2023 to Decemb	er 31, 20
		(INR in Lakhs, except per equi	ty share o
	Quarter ended	Nine month ended	Vear er

(INR in Lakhs, except per equity share								
			Quarter ended		Nine mor	nth ended	Year ended	
SI.	Particulars	31 December 2023	30 September 2023	31 December 2022	31 December 2023	31 December 2022	31 March 2023	
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	47,290.63	42,444.35	33,078.29	1,28,536.80	91,196.73	1,25,244.95	
2	Net Profit for the Period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	8,885.07	9,791.45	8,834.06	26,607.28	22,339.59	30,304.94	
3	Net Profit for the period before Tax, (after Exceptional and / or Extraordinary Items)	8,885.07	9,791.45	8,834.06	26,607.28	22,339.59	30,304.94	
4	Net Profit for the Period after Tax, (after Exceptional and / or Extraordinary Items)	6,613.76	7,279.83	6,545.69	19,823.17	16,665.87	22,535.61	
5	Total Comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	6,022.74	9,999.50	3,892.22	20,347.22	12,883.15	21,450.81	
6	Paid-up Equity Share Capital	8,914.67	8,908.51	8,901.45	8,914.67	8,901.45	8,903.13	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,97,419.29	1,90,962.83	1,66,926.77	1,97,419.29	1,66,926.77	1,75,547.32	
8	Securities premium	85,850.04	85,752.74	85,659.55	85,850.04	85,659.55	85,679.03	
9	Net worth (Equity and preference share capital + Reserve and surplus excluding revaluation reserve)	2,14,598.61	2,08,135.98	1,84,092.86	2,14,598.61	1,84,092.86	1,92,715.10	
10	Paid up Debt Capital/ Outstanding debt	-	-	-	-	-	-	
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-	
12	Debt Equity Ratio (Refer note b)	3.81	3.76	3.47	3.81	3.47	3.65	
13	Earnings per share (of Rs. 10 each) (not annualised) Basic	7.43	8.17	7.35	22.26	18.74	25.34	
	Diluted	5.02	5.56	4.95	15.07	12.57	17.03	
14	Capital Redemption Reserve	2,660.00	2,660.00	2,660.00	2,660.00	2,660.00	2,660.00	
15	Debenture Redemption Reserve (Refer note c)	NA	NA	NA	NA	NA	NA	
16	Debt Service Coverage Ratio (Refer note d)	NA	NA	NA	NA	NA NA	NA	
17	Interest Service Coverage Ratio (Refer note d)	NA	NA	NA	NA	NA NA	NA	

Notes

- The SI, No. 1 to 8 and 12 are extracts from the detailed format of Statement of unaudited standalone financial results for the quarter ended December 31, 2023 and year to date from 1 April 2023 to 31 December 2023 filed with the stock exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the statement of unaudited standalone financial results for the quarter ended 31 December 2023 and year to date from 1 April 2023 to 31 December 2023 are available
- Debt-equity ratio is (debt securities+borrowings (other than debt securities)+subordinated liabilities) / net worth i.e. equity share capital + instruments entirely equity in nature
- As per Rule 18(7)(b)(ii) of Companies (Share Capital and Debenture) Rules 2014 read with the Companies Act 2013, Debenture Redemption Reserve is not required to be created for issue of privately placed debentures by Non-Banking Finance Companies registered with Reserve Bank
- Debt service coverage ratio and Interest service coverage ratio is not applicable for Non Banking Finance Company (NBFC) and accordingly no disclosure has been made.
- The unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meetings held on February 13, 2024 respectively. This unaudited standalone financial results have been subjected to a limited review by the statutory auditors of the Company. The auditors have issued an
- The unaudited standalone financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') 34 "Interim Financial Reporting" as prescribed under section 133 of the Companies Act 2013 ('the Act') and in terms of Regulation 52 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended. Any application guidance/ clarifications/ directions issued by Reserve Bank of India (RBI) are implemented as and when they are
- In terms of the requirement as per RBI notification no. RBI/ 2019/170 DOR (NBFC) CC PD No. 109/22 10.106/2019-20 dated 13 March 2020 on implementation of Indian Accounting Standards, Non Banking Financial Companies (NBFCs) are required to create an impairment reserve for any shortfall in impairment allowances under Ind AS 109 and income recognition asset classification and provisioning (IRACP) norms (including provision on standard assets). The impairment allowances under Ind AS 109 made by the Company exceeds the total provision required under IRACP (including provision on standard assets) as at 31 December 2023 and accordingly, no amount is required to be
- In compliance with Regulation 52 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, review of financia results for the quarter ended 31 December 2023 and year to date from 1 April 2023 to 31 December 2023 has been carried out by the Statutory Auditors of the Compan
- Based on the approval of the Board of Directors of the Company in their meeting held on February 2, 2024, the Company has filed the draft red herring prospectus dated February 2, 2024 with the Securities and Exchange Board of India, pursuant to Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations 2018, as amended in connection with the initial public offering of equity shares of Rs. 10 each of the Company.
- The RBI, vide instruction RBI/2023-24/90 DOR.STR.REC.58/21.04.048/2023-24 dated December 19, 2023 on restriction of Investment in Alternative Investment Funds (AIF) by Regulated Entities (RE) ("RBI Instruction"), requires entities regulated by RBI to liquidate investments in AIFs which has downstream investments in any debtor company of the regulated entity within a period of 30 days. Pursuant to such Instruction, the Company has taken necessary steps and has sought certain clarifications from the RBI on the Company's compliance
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) Bombay Stock Exchange and National Stock Exchange of India Limited and can be accessed on the URL

Place: Mumbai Date: 13 February 2024

Ashish Mehrotra Managing Director & CEO



Shaping Tomorrow's World Through Sustainable Innovation

Pioneering Excellence in Water, Wastewater Collections, **Treatment & Disposal since 2010**



Water & Wastewater Collection, Treatment & Disposal | Water Supply & Sewerage Infrastructure Projects Engineering Management Services | EPC Services for Buildings and Roads

7.37 Earning Per Share (Rs.)

EMS LIMITED

(Formerly Known as EMS Infracon Private Limited) Regd Office: 701, DLF Tower A, Jasola, New Delhi-110025 Corporate Office: C-88, Second Floor, RDC, Raj Nagar, Ghaziabad-201002 CIN-L45205DL2010PLC211609

FINANCIAL PERFORMANCE (CONSOLIDATED)

(Rs in Lakhs)	9М СҮ	9M PY	Y-O-Y% Increase	Q3 CY	Q3 PY	Q-O-Q% Increase
Income from Operations	54805.13	34682.3	58.02%	19955.91	15137.53	31.83%
EBITDA	15126.65	10538.63	43.54%	5309.26	4371.22	21.46%
PBT	14288.9	10035.02	42.39%	5054.36	4183.77	20.81%
PBT Margin(%)	26.07%	28.93%	-2.86%	25.33%	27.64%	-2.31%
PAT	10536.85	7226.67	45.81%	3733.43	2950.78	26.52%
PAT Margin(%)	19.23%	20.84%	-1.61%	18.71%	19.49%	-0.78%

- 1. The above unaudited Consolidated Financial results were limited reviewed by Statutory Auditor of the Company, reviewed by the Audit Committee and approved and taken on records by the Board of Directors at their meeting held on 12 February, 2024.
- 2. The financial results have been prepared in accordance with the applicable accounting standards, as notified under the Companies (Indian Accounting Standards), Rules and as specified in Section 133 of the Companies Act, 2013.
- 3. The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31.12.2023 filed with the both Stock Exchanges i.e NSE & BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the website of the Company (www.ems.co.in) and of National Stock Exchange Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

For and on behalf of the Board of Directors EMS Limited (Formerly known as EMS Infracon Pvt. Ltd.)

Sd/-(Ashish Tomar) Managing Director Din No. 0317094



DIN: 09797186

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

अर्थात मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार प्रकल्पाची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्भया पथकांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा पोलीस विभाग करीत आहेत. निर्भया प्रकल्पांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांची

अंमलबजावणी मुंबईत महिलांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी विविध बाबींवर आज मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

निर्भया योजनेंतर्गत मुंबई पोलिसांचे 'श्वान पथक' सक्षम करून गुन्हे सिद्धतेसाठी अधिकचे मिळणार आहे. पुरावे त्यामुळे महिला अत्याचार आरोपींना गुन्ह्यातील शिक्षा होण्यास मदत होईल. वितरीत करण्यात आलेला निधीमधुन

मुंबई, दि.१३ : महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाचे सक्षमीकरण होईल. यामधून श्वान सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला सुरक्षिततेसाठी पथकातील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या अशा पथकाची निश्चितच क्षमतावृद्धी होणार आहे. रेल्वे पोलिसांना निर्भया प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीचा उपयोग करून रेल्वे, लोकलमध्ये महिला सुरक्षेच्या विविध गुन्हे सिद्ध करतेवेळी पुरावे उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार गोळा करण्यासाठी निर्भया आहे. मुंबई

शहरातील

जाहीर सूचना

थि सूचना देण्यात येत आहे की, श्री**मती तापी करनसिं**

लिवी या फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, क्षेत्रफळ ३३० गै.फु. बिल्टअप क्षेत्र, जस को-ऑपरेटिव्ह हौसिंग

ोसॉयटी लि. म्हणून ज्ञात इमारत, नोंद क्र.टीएनए/ टीएनए)/एचएसजी/(टीसी)/२०६५/१९८८, दिनांक

(टीएसए) /एचएसजी (टीसी) /२०६५ /१९८८, दिनांक १९.१०, १९८८, तिनांक १९.१०, १९८८, तिनांक १९.१०, १९८८, तिनांक १९.१०, १९८०, तानुका व १९.१०, १९८०, तानुका व जिल्हा ठाणे-४०११०५ येथील जाणेच्या कावदेशी सामान कावत्रीय सामान विज्ञात सामान सामान विज्ञात सामान विज्ञात सामान साम

मिती तापी करनसिंग वलवी (पत्नी), २) श्रीमती कल्प

श्रामता तथा करनास्मा वलवा (थला), र) श्रामता करण्या सृतिल वलवी (चिवाहापुर्वीचे नाव करणना करनसिंग वलवी) (मुलगी), ३) श्रीमती अर्पणा विस्वजीत पाव्हें (विवाहापुर्वीचे नाव अर्पणा करनसिंग वलवी) (मुलगी), ४) श्री. चेतन करनसिंग चलवी (मुलगा) आणि एक काबरेशी: वारसदार ५) श्री. शीतल करनसिंग चलवी (अविवाहीत मुलगा) यांचे २९.०२.२०१६ रोजी नियन झाले. सर्व काबरेशी: वारसदारंगी श्रीमती तापी करनसिंग चलवी यांच्याकडे त्यांचे सर्व अधिकार हस्तांतर केले

आता अर्जदार हे सदर फ्लॅटचे १००% मालव

आहेत. व केणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिक, कंपनी, संस्था इत्यादींना काही दावा असत्यास त्यांनी लेखी स्वरूपात दस्तांचेत्री पुराव्यांसह त्यांचे आक्षेप सदर पुचनेच्या तारखेपासून १४५ दिवसांत कळवायेत. अन्यांत्र अआ व्यक्तीय दावा सदर पन्टेंच्यील त्यांग केले आहंत असे समजले जाईल याची नोंद प्यांची. दिलीप के. पांड्ये दनील: १४.०२.२०२४

वकाल उच्च न्यायालय बी/१०९, भाईदया नगर 'बी' इमारत, नवघर रोड, भाईंदर

पर्व). जिल्हा ठाणे-४०११०५

वकील उच्च न्यायालय

आहे. महिलांवरील अत्याचाराचे

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील नामे १) श्री. मधुकांत श्रीचंद गुप्ता व २) कुमारी

असलेल्या निर्भया पथकातील कार्यरत पोलीस

कर्मचाऱ्यांना 'बॉडी वॉर्म कॅमेरे' द्वेण्यात येणार

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड **नोंद. कार्या.:** ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५८ **शाखा कार्यालय:** कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए वाणी रेल्वे स्थानका समोर. वाशी. नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत)

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभत धनको) यांच्यासह तारण

असलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना प्रतिनिधींना नोटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे ाहाण/शुल्क आकारल्या आहेत, ज्याचा **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** (सुरक्षित कर्जेदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे, खाली नमुद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडुँग यकबाकीच्या वसुलीसाठी **दिनांक १९ मार्च, २०२४ रोजी (ई-लिलावाची तारीख) जसे आहे तसे, ज**से <mark>आहे तसे आणि जे तेथे आहे</mark> विकले जाईल. आरक्षित मुल्य व इसारा रक्कम खाली नमुदप्रमाणे आहे. इसारा रक्कम धनाकर्ष/आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात मोहोरबंद लिफाफा जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी हीरो हाऊसिंग <mark>फायनान्स लिमिटेड</mark>च्या अधिकृत अधिकाऱ्याकडे १८ मार्च, २०२४ रोजी सायं.५.००<mark>वा</mark> ार्यंत किंवा त्यापूर्वी **शाखा कार्यालय: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/**५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्थानका समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३ येथे सादर

कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना	ताबा प्रकार	आरक्षित मुल्य
क्र.	जामिनदार/कायदेशी वारस/	दिनांक	(रचनात्मक/	इसारा रक्कम
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	रक्कम दिनांक	वास्तविक)	
HHFDOMHOU	रज्जा ए. चव्हाण,	२२.०८.२०२२,	वास्तविक	र्ह.२०,००,०००/−
21000017437, HHFDOMIPL	अपर्णा अंकुश चव्हाण	१३.०२.२०२४ रोजी		₹.२,००,०००/-
21000017440		रु.३२,६०,५९५/-		

ालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३०४, विंग ए, ३रा मजला, मोजमाप ५१० चौ.फु. (बिल्टअप) प्रियांका अपार्टमेंट. प्रेयांका कोहौसोलि., सर्व्हे क्र.७०, हिस्सा क्र.२ भाग, प्लॉट क्र.४, **गाव कुळगाव, बदलापूर (प.)** नालका व जिल्हा अंबरनाथ व ठाणे. महाराष्ट्र-४२१५०४. चतसिमा: उत्तर: प्रियांका अपार्टमेंटची ए विंग **पुर्व:** इतर इमारत; **दक्षिण:** न्यु पुजा इमारत; **पश्चिम:** आतील रस्ता नियम व अटी:

-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे १९ मार्च, २०२४ रोजी (लिलावाची तारीख **१.२.००वा.** नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल.

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या बाजूने डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्कमेसा देय असतील. डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील -लिलावाच्या नियम व अटी: ?) ई-लिलाव जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे आणि कोणत्याही परिणामाशिवाय या आधाराव

नलाईन संचालित केले जाईल. २) बोली वाढीची रक्षम रु.१०,०००/– (रुपये दहा हजार फक्त) असेल **३)** ई-लिलाव **मे. ई-प्रॉक्युरमेन्ट टेक्नॉलॉजिस लि.** (हेल्प लाईन क्र.०७९६१२००५७६/५४४/५९४) ९६/५३१/५८३/५६९, ६३५१८९६६४३ व ई-मेल support@auctiontiger.ne naulik.shrimali@auctiontiger.net) मार्फत त्यांच्या https://sarfaesi.auctiontiger.ne ाबपोर्टलवर संचालित केले जाईल. ४) प्रतिभुत धनकोच्या माहितीने मालमत्तेवर कोणतेही अधिभार नाही ाथापि इच्छुक बोलिदारांनी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेवरील अधिभारबाबत स्वतंत्र चौकशी करारव न्यांच्या बोली सादर करण्यापुर्वी मालमत्तेला बाधक दावा/अधिकार/देयके जाणून घ्यावे आणि **हीरो हाऊसिं** <mark>रायनान्स लिमिटेड</mark> यांचे कोणतेही प्रस्तुतीकरण वचनबद्धता देत नाही. ५) प्राधिकृत अधिकारी/प्रतिभु निको हे अन्य तृतीयपक्षकार दावा/अधिकार/हक्क याबाबत जबाबदार असणार नाही. सिक्युरीटायझेशन ॲन् रेकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वरं वेहित नियम/अटीनुसार विक्री केली जाईल. ई-लिलावाच्या इतर नियम व अटी पुढील वेबसाईटवर आहेत ingfinance.com. ६) संभाव्य बोलीदार १२ मार्च, २०२४ रोजी स.११.०० र इ.२.०० दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासणी करू शकतात.

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना ३० दिवसांची विक्री सूचना वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेमध्ये नमुद केलेलं क्कम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव जाईल आणि शिल्लक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल.

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या https:// er-notice **हीरो हाऊसिंग फायना**न्स

With Photo Pass No.

Diwanji Peerkhan Abdul Khan

हीरो हाऊसिंग फायनान्य लिपिटेटक्सी प्राधिकत अधिकारी, श्री. पवन कमार, मोबा.: १६६४२०५५५ दिनांक: १४.०२.२०२४ ठिकाण: ठाणे

Name Of The Census Person | Name Of The Present Occupier

Diwanji Peerkhan Abdul Khan

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल श्री. मोहम्मद यूसुफ असमतअली बांगडीवाले @ सिद्दिकी रा. रूम नं. ०३, जुमान चाळ, राणी सती मार्ग, पठाण वाडी, मालाड (पु), ग्रेटर मुंबई- ४०००९७ यांची पत्नी मुन्नी मो. युसुफ बांगडीवाले यांचे निधन दिनांक : २४/०५/२०२२ रोजी त्यांचे राहत्या घरी झाले आहे.

जाहिर नोटीस

मयत मुन्नी मो. युसुफ बांगडीवाले याचे मालकीची संविधान १८/ए सीएच.एस.लि मधील सदनिका क्र. १०६, बिल्डिंग क्र. १८/ए, संघर्ष नगर, चांदिवली फार्म, अंधेरी (पु) मुंबई ४०००७२ जिचा शेयर सर्टिफिकेट क्र. ११ असून त्यांचे कायदेशीर वारस पुढील प्रमाणे :१) मो. युसुफ असमत अली बांगडीवाले @ सिद्दिकी (पती) २) नौशाद मो. युसुफ सिद्दिकी (मुलगा) ३) मेहबूब मो. युसुफ सिद्दिकी (मुलगा) ४) नबी आलम मो. युसुफ सिद्दिकी (मुलगा) असे वारस आहेत. सदरची सदनिका हि मयत मुन्नी युसुफ बांगडीवाले यांनी निवारा हक कल्याण केंद्र (चांदिवली गृहनिर्माण योजना) अंतर्गत २०१२ साली विकत घेतला होता त्यास "सदरह सदनिका" म्हणून संबोधण्यात येईल.

वरील नमूद सदनिकेबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक, बोजा, गहाण, दान, लीज, बयाणा, फरोक्तखत, पोटगी, तारण, भाडेकरुपणाचा हक, साठेकारार, समजुतीचा करार, लाभाधिकारी अथवा इतर कोणत्याही प्रकारचे हक वा हितसंबंध वगैरे असल्यास अशा व्यक्तिंनी / संस्थांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन ०७ दिवसांचे आत आपली हरकत लेखी स्वरुपात योग्य व कायदेशीर कागदपत्रासह खालील पत्यावर घ्यावी. अन्यथा माझे अशिल व त्यांची वरील वर्णनीत तीन मुले हे मयत मुन्नी युसुफ बांगडीवाले यांचे कायदेशीर वारस म्हणून ठरविण्यात येतील याची नोंद घ्यावी नमूद मुद्धतीत हरकत न आल्यास कोणत्याही प्रकारच्या तक्रारी व हरकती विचारात घेतले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

पत्ता — लक्ष्मण निवास, पहिला माळा, पुष्पराज हॉटेल जवळ, जोशी बाग, कल्याण(प).

ॲड. सुजाता म्हात्रे

APPENDIX - 16 [Under the Bye-law No. 35] The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/ Property of the Society.

	NO	OTICE							
The fol		Tenants SRA Co-operative Housir	ng Society Ltd						
having, address at CS No.626, 627, 628, 629, Nariyalwadi, Sant Savta Marg, Mazgaon									
	Mumbai-10 and holding flat/ tenement No [as per the table below] in the building of the								
	, died long back without making a								
ANX	Name Of The Census Person	Name Of The Present Occupier	Flat No.						
No 1	Nissar Ahmed Mohd, Idris	With Photo Pass No. Nissar Ahmed Mohd. Idris	commercial						
2	Mohd. Idris Saheb Jaon	Mohd, Idris Saheb Jaon	commercial						
3	Moharam Alidin Alla	Moharam Alidin Alla	commercial						
4	Ashik Ali Shah Mohd	Ashik Ali Shah Mohd	402						
5	Roshanbi Amir Ramja	Roshanbi Amir Ramja	704						
7	Abdul Rawoof Halifulla	Abdul Rawoof Halifulla	1911						
9	Binchal Budhiram	Binchal Budhiram	2001						
11	Fida Hussain Liyakat	Fida Hussain Liyakat	905						
13	Anwar Ali Mohd. Amin	Anwar Ali Mohd. Amin	1210						
14 20	Mohd, Jama Chota	Mohd, Jama Chota	1611 701						
21	Mohd. Il iyas H. Ali Sayed Jager Husen	Mohd. Iliyas H. Ali Walidulla Raun Ali	1704						
23	Gafoor Sk. Jubeda Ahmed	Gafoor Sk. Jubeda Ahmed	802						
26	Mukaddam Fatima Suffiyan	Mukaddam Fatima Suffiyan	511						
27	Kazi Mariambi K.	Kazi Mariambi K.	1604						
29	Nazmul Issa A. Nayak	Nazmul Issa A. Nayak	2106						
30	Karimunnisa Sadik Ali	Karimunnisa Sadik Ali	1008						
32	Abdul Gani Sk. Ahmed	Abdul Gani Sk. Ahmed	1205						
33	Anwar Ali Basheer	Anwar Ali Basheer	409						
34	Hasan Abbas Nakwa	Hasan Abbas Nakwa	207						
35	Jubeda Hasan Nakwa	Jubeda Hasan Nakwa	1306						
36	Kadar Ismail Gadkar	Kadar Ismail Gadkar	1201						
37 40	Kudhalla Bachal Sk. Pathan Zinat Yusuf	Kudhalla Bachal Sk. Pathan Zinat Yusuf	1307 711						
41	Waghela Shankar Khoda	Waghela Shankar Khoda	105						
42	Ahsan Mohd. Hawalkdar	Ahsan Mohd. Hawalkdar	1407						
43	Rymati Niyamu l la	Rymati Niyamu ll a	1409						
44	Niyaz Ahamad S. Mirza	Niyaz Ahamad S. Mirza	1603						
46	Kamrunnisa M. Shami Ansari	Kamrunnisa M. Shami Ansari	1001						
47	Julekhabee	Julekhabee	307						
49	Julekabee Mohd. Khan	Julekabee Mohd. Khan	1808						
51	Barkudar Akbar Ali	Barkudar Akbar Ali	1607						
52	Ali Hassan B. Kureshi	Ali Hassan B. Kureshi	1508						
53	Razia Nasir Mohd.	Razia Nasir Mohd.	1803						
55	Shabbir Ali Mohd. Ali Hussain	Shabbir Ali Mohd. Ali Hussain	1601						
57 58	Mohd. Hanif Khadir	Mohd. Hanif Khadir	910						
59	Amanat Manjare Sharatunnisa Ali Hasan	Amanat Manjare Sharatunnisa Ali Hasan	1701 210						
62	Kurban Ali Ali Raza	Kurban Ali Ali Raza	1411						
63	Mohd. Gafoor	Mohd. Gafoor	504						
64	Munshi Rajak Sadiq	Munshi Rajak Sadiq	1709						
65	Karmu ll a Riyasat Ali	Karmu l la Riyasat Ali	1207						
66	Jaibunnisa Mansab Ali	Jaibunnisa Mansab A l i	commercial						
68	Hadisan Jamman	Hadisan Jamman	601						
70	Idu Khan Nawab Khan	Idu Khan Nawab Khan	904						
72	Showkat Ali M. Ali	Showkat Ali M. Ali	2103						
73	Nasibulla Hawaldar	Nasibulla Hawaldar	709						
74 75	Nabi Mohd. Kurban Ali Siddik Shah Ali. S. Mohd.	Nabi Mohd. Kurban Ali	1107 1602						
76	Allahuddin Shah Ali	Siddik Shah Ali. S. Mohd. Allahuddin Shah Ali	1309						
77	Shah Ali Dost Mohdd.	Shah Ali Dost Mohdd.	609						
78	Bande Ali Ajim Mulla	Bande Ali Ajim Mulla	commercial						
79	Abdul Razák Mohd.	Abdul Razak Mohd.	1506						
80	Rahimatu ll a Immari	Rahimatulla Immari	911						
81	Gani Gafoor	Gani Gafoor	607						
83	Hamidu ll ah M. Hamid	Hamidullah M. Hamid	801						
84	Jagiram	Jagiram	1904						
86	Abdul Gafoor Sk. Ismail	Abdul Gafoor Sk. Ismail	1002						
88 89	Fazal Mohd. Riyasat Kadar Ibrahim	Fazal Mohd. Riyasat Kadar Ibrahim	2201 1802						
90	Jabrabi Mohd. Amin	Jabrabi Mohd. Amin	2006						
91	Kawa Mohan	Kariya Mohan	2000						
93	Habib Chottak	Habib Chottak	710						
95	Shafiqnissa Nazibu ll a	Shafiqnissa Nazibulla	411						
96	Gulzar Begum Mohd. Fazel	Gulzar Begum Mohd. Fazel	1308						
97	Abbas Ali Abdulla	Abbas Ali Abdulla	2010						
98	Asa Mohd. Gafoor	Asa Mohd. Gafoor	1211						
99	Hassan Mohd.	Hassan Mohd.	403						
101	Sharif Bekaru	Sharifa Bee Bekaru	1304						
102	Rasulla Khatun M.	Rasulla Khatun M.	1505						
103	Mansab Ali Habibulla	Mansab Ali Habibulla	1801						
104 105	Sabarunnisa Asgar Ali Mumtaz Begum	Sabarunnisa Asgar Ali Mumtaz Begum	2111 2009						
106	Abdul Wahid A. Jan	Abdul Wahid A. Jan	commercial						
107	Riyasat Ali Chottak	Riyasat Ali Chottak	1908						
109	Ram Ashrafi Gavaidhan	Ram Ashrafi Gavaidhan	1706						
110	Mohd. Yusuf Howsif	Mohd. Yusuf Howsif	commercial						
111	Mohd Flivas Havat	Mohd Flivas Havat	commercial						

Mohd. Eliyas Hayat

Zahida Hamidullah Khan

Abdul Hamid Azmat Ali Khan

Khambe Ayyub Abbas

Alimunnisa Mohd, Umar

Khan Rabbunisa Moharram Ali

KAMRUNNISA M.SHARIF

Khan Mehmoobbi Hamidullah

commercia

302

310

2307

1406

Mohd. Eliyas Hayat

Zahida Hamidullah Khar

Abdul Hamid Azmat Ali Khan

Khambe Ayyub Abbas

Afzal Mohd Hanif

Khan Rabbunisa Moharram Ali

Shaikh Ismail Hussain

Khan Mehmoobbi Hamidullah

117

119

128	Noorunnisa Mohd. Ali	Mansuri Mehrunnisa Najibu ll a	2204
131	Mohd. Husain Thakur	Mohd. Husain Thakur	208
132	Ali Usman Malik	Ali Usman Malim	1906
133	Abdul Gani Dawood	Abdul Gani Dawood	503
137	Mahmood Ali Borkar	Kehmood Ali Borkar	1805
138	Husain Vazir Chougule	Husain Vazir Chougule	2309
140	Khadijabi Mohd. Mukadam	Khadijabi Mohd. Mukadam	306
141	Husain Hamid Khan	Husain Hamid Khan	1305
142	A. Raoof Azmat Ali	A. Raoof Azmat Ali	2206
143	Sabira Azmat Ali	Sabira Azmat Ali	1905
144	Hayat Ali Khairulla	Hayat Ali Khairulla	1003
145	Hajrabi Mukhtar Ahmed	Hajrabi Mukhtar Ali	1501
146	Mohd. Mustakin Inamdar	Mohd, Mustakin Inamdar	107
147	Zohrabi Mohd, Amin	Zohrabi Mohd, Amin	1401
153	Khairunissa Fakir Mohd Tamankar	Khairunissa Fakir Mohd Tamankar	303
	And	And	
	Mohd. Ali Abubakar Tamankar	Mohd. Ali Abubakar Tamankar	
154	Amina Abdulla Silendar (Exp.)	Amina Abdulla Silendar (Exp.)	2110
156	Ahmed Abdulla (Exp)	Ahmed Abdulla (Exp)	2003
157	Shabbir Ahmed Riyasat	Shabbir Ahmed Riyasat	1101
158	Chedi Jamidar	Chedi Jamidar	1606
159	Rabiabi Ismail Sirgaonkar	Rabiabi Ismail Sirgaonkar	1103
160	Ibrahim Yusuf Tamankar	Ibrahim Yusuf Tamankar	108
163	Khadijabai Ahmed	Khadijabai Ahmed	1303
164	Kulsumi Aziz Mohd	Kulsumi Aziz Mohd	2205
165	Zubeda Hasan Abbas	Zubeda Hasan Abbas	404
166	Abbas Dawood Naik	Abbas Dawood Naik	501
168	Kaihpaty Murad Ali	Kaihpaty Murad Ali	2101
169	Zubeda Abu Mujawar	Zubeda Abu Mujawar	806
170	Aisha Bai Husain Darvesh	Aisha Bai Husain Darvesh	401
171	Abubakar Dawood Naik	Abubakar Dawood Naik	1106
172	Fatima Hasan Mohd.	Fatima Hasan Mohd.	507
173	Jainabi Abdu ll a Tamankar	Jainabi Abdu ll a Tamankar	703
178	Yusuf Hawsil	Yusuf Hawsil	807
179	Sharif Yaqub	Sharif Yaqub	2002
180	Abdul Latif Ibrahim Tamankar	Abdul Latif Ibrahim Tamankar	106
181	Abbas Husain Khambay	Abbas Husain Khambay	1605
182	Shah Ali Dost. Mohd.	Shah Ali Dost. Mohd.	311
184	Heirs Of Late Shah Namdar	Heirs Of Late Shah Namdar	707
185	Heirs Of Late Sultan Chand	Heirs Of Late Sultan Chand	1005
186	Heirs Of Late Pyarelal	Heirs Of Late Pyarelal	1404
189	Heirs Of Late Hausil Vazir Nai	Heirs Of Late Hausil Vazir Nai	1806
190	Gulam Rasool Chetali	Gulam Rasool Chetali	1105
191	Mohd. Siddique Anwar Ali	Mohd. Siddique Anwar Ali	commercial
192	Khurshid Ahmed Bhaggan	Khurshid Ahmed Bhaggan	2005
194	Naimulla Riyasat	Naimulla Riyasat	705
198	Md. Macoof M.Y. Khan Ahmed Ali Khan	Md. Macoof M.Y. Khan Ahmed Ali Khan	1811
201 204	Salma Khatoon Md. Yusuf Khan	Salma Khatoon Md. Yusuf Khan	1006 2004
205	Heirs Of Late Hosai Md. Bekaru	Heirs Of Late Hosai Md. Bekaru	1810
206	Murtaza Abdul Sattar	Murtaza Abdul Sattar	702
207	Saidub B. Murtaza	Saidub B. Murtaza	2104
209	Akbar Habibu ll a	Akbar Habibu ll a	1301
211	Haji Md. Yusuf Khan	Haji Md. Yusuf Khan	405
212	Housil Vazir Nai	Housil Vazir Nai	2208
213	Heirs Of Late Akbar Vazir Ali	Heirs Of Late Akbar Vazir Ali	406
214	Heirs Of Late Hawaldar Vazir	Heirs Of Late Hawaldar Vazir	1109
216	Farook Ahmed Khitdir	Farook Ahmed Khitdir	907
218	Khairunnisa Eshaque	Khairunnisa Eshague	906
221	Abdul Latif Khan	Abdul Latif Khan	2209
222	Noorjahan Abdul Rauf	Noorjahan Abdul Rauf	1208
223	Ruaab Ali	Ruaab Ali	1507
224	Subedar Khan	Ahmed Ali Riyasat Khan	1610
227	Zahidabai Usman Munshi	Zahidabai Usman Munshi	2102
229	latifabi Abdulla Balbale	latifabi Abdulla Balbale	2203
230	Rukaiya Bi Ibrahim Khan	Rukaiya Bi Ibrahim Khan	1503
233	Ali Mohd. Abdullah	Noorul Ain Siddique	509
234	Rabiabi Qureshi Md. Shafi	Rabiabi Qureshi Md. Shafi	903
236	Mohd. Hafeez	Mohd. Hafeez	1203
237	Mohd. Hanif	Mohd. Hanif	902
		objections from the heir or hei	

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/ with the secretary of the Society between 11 A. M. to 2 P. M. to from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Aashiana Tenants SRA Co-op. Housing Society Ltd. Place: Mumbai Hon. Chairman

Gulshan Lal Gera and Dr. (Mrs.) Maniula Gera, inform general public that we have lost the Share Certificate No. 151 to 155 issued by Suman Tulsiani CHS, Lokhandwala, Andheri (West), Mumbai- 400053 & original Agreement of Tulsiani Builder for which a Police Complaint is lodged. Above documents are needed for Amnesty Scheme by us.

PUBLIC NOTICE

If any individual having any objection to above facts, should approach Hon. Secretary (Mobile: 9821241216) or undersigned (Mobile: 9967735041) / Society with requisite proof/claim, within 7 days hereof, failing which no claim will be entertained. Issued on 14th February. 2024

BALA KAVEKAR (HON, SECRETARY)

G.L. GERA & DR. MANJULA GERA ADVOCATE

GR∕IT≣X

कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डींग उपयोगी ठरणार आहे.

अ**नुपमा श्रीचंद गुप्ता** यांचा स्थायी पत्ताः फ्लॅट

क्र.२०३, कॅस्टल इमारत, कलावती चौराहा, नवाब

रोड, हल्दवानी, उत्तराखंड-२६३१३९ हे खालील

अनुसुचीत सविस्तर नमुद मालमत्तेचे संयुक्त मालक

मालमत्तेची अनुसुची गट क.१/१.१/२/ए,१४१/१,१४६/ए,१४७/

१/बी, १५५/७, १५५/९, गाव कसारा बुद्रक

तालुका शहापूर, जि. ठाणे (यापुढे सदर मालमत्ता

म्हणून संदर्भ) येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

माझे अशिलाकडे सदर मालमत्तेचे संयक्त मालक

म्हणून वहिवाट व ताबा आहे आणि त्यांना सदर

मालमत्ता भावी खरेदीदाराकडे विक्री करण्याची इच्छा

आहे, मी याद्वारे सदर मालमत्तेबाबत वारसदार किंवा

अन्य दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडुन खालील

स्वाक्षरीकर्त्यांच्या नावे मोहोरबंद लिफाफ्यात सदर

सूचना प्रकाशनापासून १५ दिवसात दावा किंव

आक्षेप मागवित आहे. अन्यथा असे सर्व दावा त्याग

केले आहेत असे समजले जाईल. सदर १५

दिवसानंतर आलेले आक्षेप माझ्या अशिलांवर

बंधनकारक असणार नाही आणि माझे अशील सदर

गलमत्तेचा विक्री व्यवहार करण्यास मक्त असतील

कार्यालय: बी/७८. शांती शॉपिंग सेन्टर. मिरा रोड

रेल्वे स्थानका समोर, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-

दिनांक: १४.०२.२०२४

४०११०७

सुनिल त्यार्ग

भारत शासन नोटरी

(वकील उच्च न्यायालय)

GRATEX INDUSTRIES LIMITED

Regd office: 109, Kakad Udyog Bhavan, off. L J Road, Mahim, Mumbai - 400016 Website: www.gratex.in / Email: investor@gratex.in/ Tel: (022) 24392321/ CIN: L21093MH1984PLC032248

Extract of the Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended on 31st December, 2023

			RS. In Lacs
Particulars	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Nine months ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)
Total Income From Operations (Net)	104.63	305.66	130.13
Net Profit for the period (before Tax, Exceptional items and / or Extraordinary items)	2.93	7.89	5.63
Net Profit for the period before Tax(after Exceptional items and / or Extraordinary items)	2.93	7.89	5.63
Net Profit for the period after Tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	2.20	5.91	4.47
Total Comprehensive Income for the period after Tax	2.20	5.91	4.47
Equity Share Capital	303.48	303.48	303.48
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	37.54	37.54	19.52
Earnings Per Share (before and after extraordinary items) (Face value of Rs. 10/- each)			
(a) Basic (Rs.)	0.07	0.19	0.15
(b) Diluted (Rs.)	0.07	0.19	0.15
Notes:			

ed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their me

The above is an extract of the detailed format of the Results for Quarter and Nine Months ended on 31st Decembe 1023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Require ments) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and nine months ended on 31s December, 2023 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website.

For and on behalf of the Board of Director

Mr. Karan Sharm Managing Director DIN: 00117188

Date: 13 th Februrary, 2024

Place : Mumbai

पीएई लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः लेव्हल १, ब्लॉक ए, शिवसागर इस्टेट, डॉ. ए.बी. रोड, मुंबई-४०००१८

ई-मेल: investors@paeltd.com | सीआयएनः एल९९९९एमएच१९५०पीएलसी००८१५२ ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

(रु.लाखात) ___ मागील वर्षात चालु कालावधी मागील कालावधी संपलेली संपलेली संपलेले संपलेली करिता वर्ष ते –करिता वर्ष ते तिमाही तिमाही ांबंधित तिमाई तारीख आकरे तारीख आकड़े तपशील 39.92.23 30.09.23 39.92.22 39.92.23 39.92.22 39.03.23 गलेखापरिक्षित अलेखापरिक्षित ते खापरिक्षात लिखापरिक्षित हार्यचलनातून एकूण उत्पन्न ाधारण प्रक्रियेतून नफा/(तोटा) (कर, अपवादात्मव आणि/किंवा विशेष साधारण बाबपर्व) (98) (38) 33 (६४) €30 £83 क्रानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (98) 33 £83 एकूण सर्वंकष उत्पन्न (एकत्रित सर्वंकष नफा/(तोटा) करानंतर (9६) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (६३) (38) 33 **£32** ६४५ वमभाग भांडवल (दर्शनी मूल्य क्त.१०/ – प्रती) 9082 (0.9६) (0.33) 0.32 (0.६२) £.90 (0.98) (0.33)0.32 $(0.\xi 2)$ ६.9७

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.paeltd.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या वतीने पीएई लिमिटेडकरिता

सही 🖊 प्रितम ए. दोशी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

दिनांक: १२ फेब्रुवारी, २०२४

ठिकाण: मुंबई

U•BASF

बीएएसएफ इंडिया लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: दी कॅपिटल, ए विंग, १२०४-सी, १२वा मजला, प्लॉट क्र.सी-७०, 'जी' ब्लॉक,

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दर.:+९१ २२ ६२७८५६००

३१ डिसेंबर. २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु. दशलक्)
	संपलेले	संपलेले मागील	मागील वर्षात	संपलेल्या चालु	संपलेल्या मागील	संपलेले मागील
	३ महिने	३ महिने	संपलेले संबंधित	कालावधीकरिता	कालावधीकरिता	वर्ष
			३ महिने	वर्ष ते तारीख आकडे	वर्ष ते तारीख आकडे	
तपशील	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षाित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३३५२७.७	३४२२५.८	२९१००.८	१०४५८५.९	१०३९३१.६	१३६८२२.१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	१८७४.०	२००२.७	१८०.६	५३९५.४	४३११.७	५२८०.९
अपवादात्मक बाब	-	-	-	-	-	१५३.१
कालावधीकरिता निव्वळ नफा (करपुर्व, अपवादात्मक बाबनंतर)	१८७४.०	२००२.७	१८०.६	५३९५.४	४३११.७	५४३४.0
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबनंतर)	१४००.६	9899.0	१०६.४	४०१८.४	3204.0	४०२८.९
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता						
एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१४०७.१	१५०५.७	१२२.५	४०२९.९	३१५७.९	३९०१.६
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	४३२.९	४३२.९	४३२.९	४३२.९	832.9	४३२.९
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित						
राखीव वगळून)	-	-	-	-	-	२६५७८.९
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)						
अपवादात्मक बाबनंतर मुळ व सौमिकृत ईपीएस (वार्षिकीकरण नाही)						
(दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	37.3	३४.५	२. ५	۷۶.۶	0.80	९३.१
अपवादात्मक बाबपुर्व मुळ व सौमिकृत ईपीएस (वार्षिकीकरण नाही)						
(दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	32.3	३४.५	۶.५	۷۶.۶	७ ४.0	९०.५

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

५५ विसंबर, १७१३ राजा सम्राप्त्या तिमाहा य गळनाहाचारता जराखाचरताच्या व्याप्त्रात विसाय विभागता जहावारा					
		(रु. दशलक्ष)			
	संपलेले	संपलेल्या मागील			
	३ महिने	कालावधीकरिता			
		वर्ष ते तारीख आकडे			
तपशील	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२			
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३३५२७.७	१०४५८५.९			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	१८७४.०	५३९५.४			
अपवादात्मक बाब	-	-			
कालावधीकरिता निव्वळ नफा (करपुर्व, अपवादात्मक बाबनंतर)	१८७४.०	५३९५.४			
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबनंतर)	१४००.६	४०१८.४			
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१२२.५	१०९६.२			
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	837.9	४३२.९			
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	२२९२७.९			
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)					
मागील वर्षाकरिता व वर्ष ते तारीख आकडेकरिता कालावधीसाठी अपवादात्मक बाबनंतर मुळ व सौमिकृत ईपीएस (वार्षिकीकरण नाही) (द.मु.रु.१० प्रती)	۶.५	२६.१			
मागील वर्षाकरिता व वर्ष ते तारीख आकडेकरिता कालावधीसाठी अपवादात्मक बाबपुर्व मुळ व सौमिकृत ईपीएस (वार्षिकीकरण नाही) (द.मु.रु.१० प्रती)	२. ५	२६.१			
टीप :	•				

१. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्यूलेशन, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या www.basf.com/in वेबसाईटवर इन्व्हेस्टर सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे.

२. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता बीएएसएफ इंडिया लिमिटेड (कंपनी) करिता वरील निष्कर्षाचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२.०२.२०२४ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर सदर निष्कर्ष अवलंबून

३. धारण कंपनीने ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता त्यांचे एकत्रित वित्तीय निष्कर्ष करणे आवश्यक आहे आणि ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताचे संबंधित आकडे व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाचे संबंधित आकडे हे उपरोक्त एकत्रित वित्तीय निष्कर्षात सादर करणे आवश्यक नाही.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता ॲलेक्झांडर गेर्डिंग

CIN: **L33112MH1943FLC003972**

मुंबई १२.0२.२0२४ व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०९७९७१८६